

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०९

सभावृत्तांत

दिनांक - १९/०३/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १९/०३/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे सन्मा.सदस्य सभागृहात उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
३. मा.सुजाता सुनिल पालांडे
४. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
५. मा.गोफणे अनुराधा देविदास
६. मा.सुलक्षणा राजू धर
७. मा.पौर्णिमा रविंद्र(आप्पा)सोनवणे

या शिवाय मा.आगळे -सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची नियमित वेतनश्रेणीत नेमणूकीचे आदेश काढणेबाबत.-
मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) प्रभाग क्र.३१ येथील कामाचे स्थळ बदलाबाबत.- मा.अनुराधा गोफणे, मा.सुलक्षणा धर
यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक ०५/०३/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०८) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २९

विषय क्रमांक - ०९

दिनांक - १९/०३/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.सीमा चौगुले

संदर्भ : मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी क्र.प्रशा/२/कावि/१६६/२००४ दि.२८ जुन २००४ अन्वये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची अर्हता धारण करणा-या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरील कर्मचा-यांची श्रेणीवाढ केलेल्या व कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदावर नियुक्त केलेल्या सदर आदेशातील अ.क्र.१ ते ११ कर्मचा-यांची त्यांच्या दिनांक २८/०६/२००४ पासून कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची नियमित वेतनश्रेणीत नेमणूकीचे आदेश काढण्यास कार्यांतर मान्यता देण्यात येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ३०

विषय क्रमांक - ०२

दिनांक - १९/०३/२०२१

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ : मा.अनुराधा गोफणे, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

प्रभाग क्र.३१ मधील निविदा क्र.२७/११/२०१९-२० नुसार निळू फुले नाटयगृहामधील स्थापत्य विषयक कामे करण्याचे काम काढण्यात आले होते. तरी सदर कामामधून काही आवश्यक व तातडीची कामे इतर ठिकाणी करण्यात आली आहेत. सदर कामास स्थळ बदल करण्यात आला आहे. सदर स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१८२/२०२१

दिनांक : २३/०३/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना